

MITCON/Secretarial/2026-27/11

May 28, 2026

To,
Listing Department,
National Stock Exchange of India Limited,
Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Bandra (East),
Mumbai-400 051
Fax No.: 022-26598237/38

Dear Sir/Madam,

Subject: Intimation of Newspaper publication of Audited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter and Financial Year ended on March 31, 2026

Ref: Regulation 47 and other applicable Regulations of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Regulation 47 and other applicable provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please note that the Audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the Quarter and Financial Year ended on March 31, 2026, as approved by the Board of Directors at its meeting held on May 27, 2026 have been published in the following newspapers on May 28, 2026:

- Financial Express (English national daily with wide circulation)
- Loksatta (Marathi daily – Pune Edition)

Copies of the aforementioned newspaper publications are enclosed herewith for your reference and records.

Kindly take the same on your records. Thanking you,

Yours faithfully,

For MITCON Consultancy & Engineering Services Limited

Ms. Ankita Agarwal
Sr. V.P. – Head of Compliance & Legal

Encl: As above

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public that the following document has been inadvertently lost/misplaced-

1) Registered SALE DEED dated 06/04/1995, registered at the office of Sub Registrar - Haveli No. 3, registered at Serial No. 2795/1995 executed between Mr. Santoshkumar Surajbhan Goel, Mr. Sidhart Santoshkumar, Mr. Shantam Santoshkumar Goel, (THE OWNER), and Smt. Naina Nilesh Manglik, Mr. Nitesh Rajnarayan Manglik (The Purchaser) area of 001/527 Area (527 Square Meters) for the property bearing Survey No. 25 old, Hissa No. 2-A, Private Plot No. 14) situated at village Udri, Taluka - Haveli, Dist- Pune.

2) Registered SALE DEED dated 18/04/1995, registered at the office of Sub Registrar - Haveli No. 3, registered at Serial No. 3054/1995 executed between Mr. Santoshkumar Surajbhan Goel, Mr. Sidhart Santoshkumar, Mr. Shantam Santoshkumar Goel, (THE OWNER), and Smt. Sudha Mukesh Manglik, Mr. Mukesh Rajnarayan Manglik (THE OWNER), and Mr. Santosh Goel (The Purchaser) area of 001/1054 Area (1054 Square Meters) for the property bearing Survey No. 25 old, Hissa No. 2-B, Private Plot No. 14) situated at village Udri, Taluka - Haveli, Dist- Pune.

3) Registered SALE DEED dated 13/06/2008 registered at the office of Sub Registrar Haveli No.8 at Serial No. 5074/2008 executed between Smt. Naina Nilesh Manglik, Mr. Nitesh Rajnarayan Manglik, Smt. Sudha Mukesh Manglik, Mr. Mukesh Rajnarayan Manglik (THE OWNER), and Mr. Santosh Goel (The Purchaser) area of 001/1054 Area (1054 Square Meters) for the property bearing Survey No. 25 old, Hissa No. 2-B, Private Plot No. 14) situated at village Udri, Taluka - Haveli, Dist- Pune.

The above all three documents have been inadvertently lost/misplaced. All three of these original documents were missing in the Gadial, Hadapsar area of Pune on dated 30/01/2024 a preliminary report (FIR) regarding this incident was lodged by my client at the Hadapsar Police Station on 23/05/2026, under Lost Report Number 71333/2026.

All persons are hereby informed not to deal or carry out any transaction with anyone on the basis of the said missing document. Any person in possession of the above mentioned documents is requested to hand over the same to the undersigned and if anyone has already carried out or being carried out kindly inform the undersigned in writing on the below mentioned address within a period of 7 days from date of publication of this notice, failing which it will be presumed that the documents have been lost/misplaced.

Place : Pune
Date : 27/05/2026
Adv. Anshul Abhishek
Office Add.-Brahma Estate, Office No.38, Wing C2, Kondhwa Khurd, Pune - 48 Mob. 9801980407



MITCON Consultancy & Engineering Services Limited

Registered Office: First Floor, Kubera Chambers, Shivajinagar, Pune - 411 005, Maharashtra, India
Phone: +91-20-2553 4322, 2553 3309 Email: cs@mitconindia.com Website: www.mitconindia.com
CIN: L74140PN1982PLC026933

STATEMENT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & FINANCIAL YEAR ENDED MARCH 31, 2026 (INR in Lakhs)

Sr. No.	Particulars	Standalone					Consolidated				
		Quarter ended March 31, 2026		Quarter ended December 31, 2025		Year ended March 31, 2026	Quarter ended March 31, 2026		Quarter ended December 31, 2025		Year ended March 31, 2026
		Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total income from operations	2,208.14	1,282.32	1,747.80	6,539.33	5,612.90	4,599.48	2,699.91	3,871.73	12,767.37	11,526.14
2	Net Profit / (Loss) for the period before tax, exceptional and / or extraordinary item	275.12	118.00	199.52	713.38	814.05	762.00	220.67	293.63	1,257.90	909.75
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and / or extraordinary item & share of Associate)	275.12	118.00	199.52	713.38	814.05	764.44	205.77	268.11	1,258.81	798.39
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and / or extraordinary item and share of Associate)	215.21	85.41	130.10	528.36	533.64	564.43	159.66	170.74	941.49	654.06
5	Total comprehensive income for the period (comprising profit / (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	220.76	93.17	123.47	541.41	524.81	575.70	171.93	135.86	974.07	446.72
6	Equity Share Capital	1,741.84	1,741.84	1,449.88	1,741.84	1,449.88	1,741.84	1,741.84	1,449.88	1,741.84	1,449.88
7	Total Reserves including non-controlling interest (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	14,151.68	13,925.38	11,621.01	14,151.68	11,621.01	15,549.93	14,968.46	12,586.37	15,549.93	12,586.37
8	Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs.10/- each) Basic : Diluted :	1.24 : 1.22	0.49 : 0.48	0.92 : 0.80	3.03 : 3.00	3.77 : 3.26	3.24 : 3.21	0.92 : 0.90	1.21 : 1.04	5.41 : 5.35	4.63 : 4.00
9	Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs.10/- each) Basic : Diluted :	1.24 : 1.22	0.49 : 0.48	0.92 : 0.80	3.03 : 3.00	3.77 : 3.26	3.24 : 3.21	0.92 : 0.90	1.21 : 1.04	5.41 : 5.35	4.63 : 4.00

Notes : The above is an extract of the detailed format of Quarterly and Financial year Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results for the quarter and year ended March 31, 2026 are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com) and Company's website (www.mitconindia.com)



Scan this QR Code for full format of Financial Results

For MITCON Consultancy & Engineering Services Limited
On behalf of Board of Directors
Sd/-
Ankita Agarwal
Company Secretary and Compliance Officer

Place: Pune
Date: May 27, 2026

PREMIER LTD.

Regd. Office : 169 Gat Village Sawardari Taluka Khed (Chakan Industrial Area) Pune - 410501
CIN: L34103PN1944PLC020842 E-mail: investors@premier.co.in

Extract of Audited Standalone and Consolidated Financial Results for Quarter and year ended 31st March , 2026 (Rs.Lakhs)

Sr. No.	Particulars	Standalone and Consolidated				
		Quarter ended 31.03.2026 (Audited)	Quarter ended 31.12.2025 (Unaudited/Reviewed)	Quarter ended 31.03.2025 (Audited)	Year ended 31.03.2026 (Audited)	Year ended 31.03.2025 (Audited)
1	Total Income from operations	30	29	29	280	307
2	Net Profit/(Loss) for the period before Exceptional Items and tax	(176)	(175)	(233)	(587)	(814)
3	Net Profit/(Loss) for the period before tax	(176)	(175)	(233)	(587)	(814)
4	Net Profit/(Loss) for the period after tax	(176)	(175)	(233)	(587)	(814)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	(176)	(175)	(233)	(587)	(814)
6	Equity Share Capital	3037	3037	3037	3037	3037
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	-	(44,545)	(43,958)
8	Earning per share (of Rs. 10/- each) Basic : Diluted :	(0.58) : (0.58)	(0.58) : (0.58)	(0.77) : (0.77)	(1.93) : (1.93)	(2.68) : (2.68)

Notes:
1) The Company is undergoing Corporate Insolvency Resolution Process as per the order dated 29th January, 2021 of the NCLT Bench, Mumbai. Accordingly the Resolution Professional (RP) has taken control of the operations and management of the Company and the above results were taken on record by the RP.
2) The above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rule, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.
3) The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and year ended on 31st March 2026 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com)

For Premier Limited - CIRP
Take on record by:
Sd/-
Kanak Jani
Resolution Professional
Date : 27th May, 2026
IP Registration No. IBB/IIP-001/IP-P-01757/2019- 2020/12685

BAJAJ HOUSING FINANCE LIMITED

Corporate office: Carebrum IT Park B2 Building 5th floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra 411014
Branch Address: C/4 Plot No. 12, Kohnoor Estate Hsg. Soc. Mulia Road, Near Kamal Nayan Bajaj Garden, Wakdewadi, Pune - 411003

Demand Notice Under Section 13 (2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

Undersigned being the Authorized officer of M/s Bajaj Housing Finance Limited, hereby gives the following notice to the Borrower(s)/Co-Borrower(s) who have failed to discharge their liability i.e. defaulted in the repayment of principal as well as the interest and other charges accrued there-on for Home loan(s)/Loan(s) against Property advanced to them by Bajaj Housing Finance Limited, and as a consequence the loan(s) have become Non Performing Assets. Accordingly, notices were issued to them under Section 13 (2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and rules there-to, on their last known addresses, however the same have been returned un-served/undelivered, as such the Borrower(s)/Co-Borrower(s) are hereby intimated/informed by way of this publication notice to clear their outstanding dues under the loan facilities availed by them from time to time.

Loan Account No./Name of the Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Guarantor(s) & Addresses	Address of the Secured/ Mortgaged Immovable Asset/ Property to be enforced	Demand Notice Date & Amount
Branch : PUNE LAN- H402HHL0884202 and H402HLT0937973 1. Swadeshwar Rao Chetty (Borrower) At 3-145, Ontimahi, Opposite Ambedkar Statue, East Godavari, Andhra Pradesh-533408	All that Piece And Parcel of The Non-agricultural Property Described As: Flat No 1803, 18th Floor, Building No A11, Project Serenity Megapolis, Plot No R-1/1,1/2,1/3,1/4 Maan, Pune 411057-411057	21st May 2026 & Rs. 46,83,711/- (Rupees Forty Six Lakh Eighty Three Thousand Seven Hundred Eleven Only)
Branch : PUNE LAN- H402HHL1440787 and H402HLT1446806 1. Ganesh Bansilondhe (Borrower) At: Near Railway Station Sai Nagar, Tupe Wasti Uruli Kanchan, Pune, Maharashtra-412202	All that Piece And Parcel of The Non-agricultural Property Described As: Flat No. A9/301, 3rd Floor, Building No. A-9, Kanchan Vrundavan, Gat No. 196, Mouja- Koregaon Mul, Tal. Haveli, Dist- Pune-412202	21st May 2026 & Rs. 24,64,022/- (Rupees Twenty Four Lakh Sixty Four Thousand Twenty Two Only)
Branch : PUNE LAN- H402HHL0981687 and H402HLT0987065 1. Nischalkumar Vijaykumar Joshi (Borrower) 2. Sujan Nischalkumar Joshi (Co-Borrower) Both At: Flat No 208 B Wing Sai Sahavas Apartment, At Post Wade Bolhai Behind Government Hospital, Taluka Haveli District Pune Wade Bolhai, Pune, Maharashtra-412207	All that Piece And Parcel of The Non-agricultural Property Described As : Flat No 208, Second Floor, Building No B In Sai Sahavas Project, G No 53, Wadobolhai Tal. Haveli Dist Pune	21st May 2026 & Rs. 24,37,565/- (Rupees Twenty Four Lakh Thirty Seven Thousand Five Hundred Only)
Branch : PUNE LAN- H402HLD1426340 and H402HLT1432388 1. Rohit Ambalal Soni (Borrower) 2. Yashoda Devi (Co-Borrower) Both At: H No 1302 Nipul Jewellers, Mumbai Pune Highway, Main Bazar Dehu Road, Pune, Maharashtra-412101	All that piece and parcel of the Non-agricultural Property described as: Flat No 401 4th Floor Janaki Crystal S No. 40/1/4/2A/3, at village Kivale, local limits of PCMC, Taluka Haveli-Dist Pune.	21st May 2026 & Rs. 64,41,812/- (Rupees Sixty Four Lakh Forty One Thousand Eight Hundred Twelve Only)

This step is being taken for substituted service of notice. The above Borrowers and/or Co-Borrowers Guarantors are advised to make the payments of outstanding along with future interest within 60 days from the date of publication of this notice failing which (without prejudice to any other right remedy available with Bajaj Housing Finance Limited) further steps for taking possession of the Secured Assets/ mortgaged property will be initiated as per the provisions of Sec. 13(4) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. The parties named above are also advised not to alienate, create third party interest in the above mentioned properties. On which Bajaj Housing Finance Limited has the charge.

Place : Pune Date : 28.05.2026 Sd/- Authorized Officer, Bajaj Housing Finance Limited

M/S MINTIFI FINSERVE PRIVATE LIMITED

Reg. Office: Times Square, Unit No. 3B, 2nd Floor, Opp. Mittal Industries Estate, Andheri-Kurla Road, Marol Naka, Andheri - East, Mumbai - 400059
Branch Office: 1204/22, SARITA TRADING HSG SOC, 3rd FLOOR, OFF NO'S 4, J.M.RD, SHIVAJI NAGAR-PUNE 411006

E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF MOVABLE ASSETS

E-auction Sale Notice for Sale of movable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower / Co-Borrower/ Mortgagor (s) that the below described Immovable Assets mortgaged to the Secured Creditor, the Physical possession of which has been taken by the Authorized Officer of Mintifi Finserve Private Limited the same shall be referred herein after as Mintifi Finserve Private Limited. The Secured Assets will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis through E-Auction. It is hereby informed to General public that we are going to conduct public E-Auction through website https://assets.matexauctions.com

S.N.	Account No. and Name of borrower, co-borrower, Mortgagors	Date & Amount as per Demand Notice U/s 13(2)	DESCRIPTION OF THE SECURED ASSETS (Property)	Reserve Price	Rs. 27,00,000.00/-
1.	Loan account No. V00003715 1. M/S Sahyadri Trading (Borrower) 2. Siddharth Bhikaji Gaikwad (Proprietor Co-Borrower 1 Mortgagor) 3. Madhuri Siddharth Gaikwad (Borrower no. 2)	5-Sep-2025 Rs. 28,03,465/- (Rupees Twenty Eight Lakh Three Thousand Four Sixty Five Only)	All that piece & parcel of immovable property including constructed structures on a Residential property bearing GAT No. 1316/2 totally area adm. 00H 84R out of which area adm. 00H 10R + construction thereon, situated at Village Rahu, Taluka Daund, District Pune, Property Location GAT No. 1316/2, Savata Nagar, Bhandwadi, Behind Hotel Sahyadri, Mauje. Rahu, Tal. Daund, Dist. Pune - 412207 bounded as East: Self Land, West: Part of GAT No. 1316/2, North: Road, South: Part of GAT No. 1316/2	Earnest Money Deposit Bid Increment Amount (In Rs.) E-Auction Date Time EMD Submission Last Date Inspection Date	Rs. 2,70,000.00/- Rs. 10,000.00/- 01.07.2026 between 12.00PM to 02.00 PM 30th June 2026 5.00 PM 29th June, 2026 between 03.00 PM to 05.00 PM

1) Property Inspection & Availability: The property can be inspected on 29th June 2026, between 3:00 PM and 5:00 PM. Details, tender forms, and full terms are available at https://assets.matexauctions.com from 27th May 2026 to 29th June 2026 (5:00PM).
2) Bid Submission & Earnest Money Deposit (EMD): Bids must be submitted online by 30th June 2026, 5:00 PM, along with proof of EMD of ₹ 2,70,000.00/- (minimum) in favor of MINTIFI FINSERVE PRIVATE LIMITED, Account No. 10051012412, IFSC: IDFB0041011 via EFT/NEFT/RTGS/DD. EMD carries no interest and is refundable to unsuccessful bidders.
3) Documents & Eligibility: Bidders must attach valid identity and address proof, PAN card, Aadhar card and possess a valid Digital Signature Certificate and email ID for e-auction communication.
4) Auction Procedure & Sale Terms: The e-auction will be held on auction date from 12:00 pm to 2:00 pm (120 minutes) with 10-minute bid extensions if bids are placed near closing. The highest bid above the reserve price may be accepted. The successful bidder must pay 25% of the sale price immediately (including EMD) and the balance 75% within 15 days of sale confirmation. Default leads to forfeiture and re-auction.
5) Post-sale & Legal Conditions: The sale is on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", and "WHATEVER THERE IS" basis. All charges (stamp duty, registration, taxes, utilities, etc.) are payable by the purchaser. On full payment, Mintifi will issue a Sale Certificate and hand over possession. The Authorized Officer may reject any or all bids without assigning reasons.
Date : 28/05/2026 Place : PUNE
Authorized Officer : M/s Mintifi Finserve Private Limited

Recovery Section, Regional Office, Pune 1 : 3rd Floor, 4th Dimension Building, Gulawani Maharaj Road, Pandurang Colony, Erandawane, Pune 411004
Branch : Pune Deccan Gymkhana [00382]

DEMAND NOTICE

Notice U/s 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002

1. Name of the Borrower with Address

Name & Address of Borrower & Guarantor	Amount of Loan Granted (Rs.)
1) M/s. Anushree Engineering Industries, Having Its Registered Office At H. No. 1359, Jadhavwadi, Near Water Tank, Sai Park, Dighi, Pune Maharashtra - 411062 Also at: Shed No. 03, S. No. 293, Near Project Engineering Company, Haveli, Talawade, Pune Maharashtra - 411062, 2) Mr. Sunil Manohar Patil (Partner- Anushree Engineering Industries) Flat No. 3, Rajyog Apartment, Shastris Chowk, Alandi Road, Bhosani, Pune Maharashtra - 411046 and Also at: Flat No. 9, Creative Rainbow Society, Sant Nagar, Spine Road, Near Spine City Mall, Sector No. 06, Moshi Pradhikaran, Jadhavwadi, Po Ruppenagar, District Pune Maharashtra - 411062, 3) Mr. Rajendra Baburao Khurpe (partner- Anushree Engineering Industries) Near Water Tank, Jadhavwadi Chikhali, Tal Haveli, Dist Pune Maharashtra - 412114, 4) Mr. Narayan Shivaji Pawar (Guarantor- Anushree Engineering Industries), Near Ganesh Mandir, 157/736, Sant Tukaram Nagar, Pune, Maharashtra - 411018, 5) Mrs. Pranita Narayan Pawar (Guarantor- Anushree Engineering Industries), Near Ganesh Mandir, Sant Tukaram Nagar, Pune, Maharashtra - 411018, 6) Mr. Narayan Shivaji Pawar, Mrs. Pranita Narayan Pawar (Guarantors-Anushree Engineering Industries), Flat No. 704, 7th Floor Wing-A, Building Silver Satyam Nearby Central Mall Moshi Village Chikhali, Haveli Pune Maharashtra-412105	Rs. 1,30,00,000.00 Dated 11/02/2025

2. As the principal debtor (borrower) has defaulted in repayment of his/her/their/s its liabilities, we have classified his/her/their/s its dues as Non Performing Assets on 01/05/2026 in accordance with the directions or guidelines issued by the Reserve Bank of India.

3. This notice is issued in accordance to the provisions of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security 18/05/2026 since returned undelivered, wherein you were advised to make following payments with interest.

Sl. No.	Account No.	Nature of Loan	Liability With Interest As on Date 18/05/2026 & Rate of Interest
1.	125007454789 -	MSME OD/OCC	Rs. 1,32,77,748.82 As per Sanction + 2 % penalty interest

4. The aforesaid facilities granted by bank are secured by the following Assets/ Securities. **Description of Property:** All that piece and parcel of the residential Flat No. 704, on 7th Floor an admeasuring Carpet area 42.23 Sq. Mtrs. Area of Enclosed Balcony 8.05 Sq. Mtrs. Area of Balcony 3.57 Sq. Mtrs. & Carpet area of Terrace 4.46 Sq. Mtrs. Wing A in the Society Known as "Silver Satyam Sahakari Griha Rachana Sanstha Maryadi" Property constructed on Gat No. 535, 536, 537, Nearby Silver Central Mall Moshi situated at Village : Chikhali Tal. Haveli Dist. - Pune within the local limits of Pimpri Chinchwad Municipal Corporation within the Jurisdiction of Sub-Registrar Haveli Pune. **Name of Title holder : Mr. Narayan Shivaji Pawar & Mrs. Pranita Narayan Pawar**

5. Now, through this public notice, we advise you to pay the bank of Rs.1,32,77,748.82 (Rupees One Crore Thirty-Two Lakhs Seventy-Seven Thousand Seven Hundred Forty-Eight and Paise Eighty-Two Only), together with further interest and incidental expenses and costs to pay off your liabilities within 60 days from the date of the notice otherwise the bank will proceed under the provisions of SARFAESI Act 2002. The undersigned is empowered to take possession of the properties, to sell there after and is an authorised officer of the bank under section 13 of the SARFAESI Act.

Date : 18/05/2026, Place : Pune
Authorized Officer, Canara Bank

Pune, Vadgaon Budruk
Chamanlal Complex, 17/1, Mahalaxmi Soc, Plot No. 2, Opp. Santosh Hall, Sinhgad Rd, Vadgaon Budruk (Pune) - 411051
Tel: 24346143 Email : bom1159@bankofmaharashtra.bank.in

POSSESSION NOTICE (Appendix IV under the Act-Rule-8(1))

Whereas the undersigned being the Authorized Officer of the Bank of Maharashtra, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices on the dates as mentioned below calling upon the following Borrower/s and Guarantor/s to repay the amounts mentioned in the notices within 60 days from the date of receipt of the said Notice.

The Borrowers having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrowers and the Public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security Interest Enforcement Rules 2002 on the dates mentioned below.

The Borrower/s in particular and the Public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of the Bank of Maharashtra for the amounts mentioned below.

The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. This notice is also being published in vernacular. The English version shall be final if any question of interpretation arises.

Sr. No.	Name of Borrowers / Guarantor & Nature of Credit Facility / Amount	Outstanding Amount in Rs.	Date of Demand Notice
1	Branch : Vadgaon Budruk Borrowers : Mr. Dayanand Shivappa Jawalkote And Mrs. Rakhi Dayanand Jawalkote Term Loan - 60170958028 - Rs. 18.75 Lakh	Rs. 19,76,463.00 (Rs. Nineteen Lakhs Seventy Six Thousand Four Hundred Sixty Three Rupees Only) Plus Unapplied Interest W. E. F. 18.10.2024 Apart From Further Interest, Cost, Charges And Expenses	18/10/2024 26/05/2026
2	Branch : Vadgaon Budruk Borrowers : M/S New Priyanka Departmental Stores Prop. Mr. Pravin Mangilal Ozha Term Loan - 60397300855 - Rs. 50.00 Lakh	Rs. 51,16,096.00 (Rs. Fifty One Lakhs Sixteen Thousand Ninety Six Rupees Only) Plus Unapplied Interest W. E. F. 17.03.2026 Apart From Further Interest, Cost, Charges And Expenses	17/03/2026 26/05/2026

The details of the properties mortgaged to the Bank and taken possession by the Bank are as follows : Mortgage Charge of House Property Situated At Flat No. 15, 4th Floor, K-2 Wing, Sumeru Developers, Sr. No. 41, Hissa No. 1/2, Narhe, Tal. Haveli, Dist. Pune-411041.

The details of the properties mortgaged to the Bank and taken possession by the Bank are as follows : Hypothecation Of Stocks And Book Debts, Sr. No. 32, Ganganagar Sweet Shop Gulab Nagar Dhankwadi Pune 411043.

Date : 26/05/2025
Place : Pune
Mr. Bishwash Barun, Chief Manager & Authorized Officer, Bank of Maharashtra, Vadgaon Bk. Branch Pune

PCS PCS TECHNOLOGY LIMITED

Registered office: Irani Market Compound, Om Mahavir Society, Building A, 1st Floor, Flat No.1 & 2, Survey No. 1-A, Yerwade, Pune 411006.
CIN: L74200MH1981PLC024279

EXTRACTS OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED 31ST MARCH 2026.

(Rs. in lakhs)

S N	Particulars	Consolidated				
		Quarter ended		Financial Year Ended		
		31.03.2026	31.12.2025	31.03.2025	31.03.2026	
1	Total Income from Operations	106.70	105.66	103.26	422.38	412.98
2	Net Profit / (Loss) for the period before tax	60.21	59.69	52.23	229.08	188.03
3	Net Profit / (Loss) for the period after tax	43.31	46.33	40.71	173.15	134.71
4	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after					

पुणे दिनांक

सध्याचे परराष्ट्र धोरण फसल्याने देश हतबल

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : 'शीतयुद्धाच्या काळात जग अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन देशांत विभागलेले असताना स्वतंत्र परराष्ट्र धोरण आखून पं. जवाहरलाल नेहरूंनी तिसरी शक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. नेहरूंचा जगात नैतिक दबदबा होता. सध्याचे परराष्ट्र धोरण फसल्याने भारत हतबल झाला आहे. सदाशिव पेटेइतका छोटा मालदिवसराखा देशही आपले ऐकत नाही,' अशी टीका ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी बुधवारी केली.

डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची टीका



वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त सचिव अन्वर राजन, डॉ. शिवाजीराव कदम, लक्ष्मीकांत देशमुख, एम. एस. जाधव, रमेश आढाव या वेळी उपस्थित होते. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मार्गदर्शक विवेक सावंत अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमात अॅड. शंकर

नियोजन, धर्मनिरपेक्षता आणि परराष्ट्र धोरण ही नेहरूंची वैशिष्ट्ये आहेत. नेहरूंना लोकशाही समाजवाद आणायचा होता, असे अनेक अर्थतज्ज्ञांना वाटत होते. मात्र, त्यांना कल्याणकारी राज्य आणायचे होते. पं. नेहरू, सरदार पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राज्यघटनेसाठी मोठे योगदान आहे. रशियन राज्यक्रांतीचा प्रभाव असलेल्या नेहरूंचे भांडवलशाही अर्थव्यवस्था शोषण करणारी व्यवस्था आहे, असे मत होते. नेहरू आणि आइन्स्टाइन यांच्यात चर्चा होत असे. त्यावरून त्यांचा व्यासंग लक्षात येतो. नेहरूंचा प्रत्येक धर्मातील धर्मांधतेला विरोध होता. नेहरू सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहायचे. नेहरूंनी देशात ११७ संस्था उभ्या केल्या. त्या संस्थांवर देशाची बांधणी झाली आहे. 'नेहरूमुक्त भारत करण्यासाठी

मोदी सरकारने नियोजन आयोग बरखास्त केला. इराण आणि इस्त्रायल युद्धात पाकिस्तान मध्यस्थी करतो आणि आपण अगतिकपणे पाहत बसतो, हे भूषणावह नाही,' अशी टीका मुणगेकर यांनी केली. सावंत म्हणाले, 'मागच्या पिढीने लोहियावादी होऊन चूक केली, तशी आजची पिढी समाजमाध्यमातून नेहरूंबद्दल तीच चूक करीत आहे. नेहरूंनी संसदेची प्रतिष्ठा जपली. सध्याच्या पिढीला नेहरू समजून सांगितले पाहिजेत. कट्टर हिंदू अशी जगात आपली ओळख होणे परवडणारे नाही. जगातील आपली ओळख बदलत असून, भारतीयांकडे संशयाने बघितले जात आहे.' अन्वर राजन यांनी प्रास्ताविक केले. सूरज कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. तेजस भालेराव यांनी आभार मानले.

लोकसत्ता प्रतिनिधी

अहिल्यानगर : पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीतील पाच जणांना अहिल्यानगर शहराजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून चार गावठी कट्टे, १० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. लष्कराच्या गुप्तचर विभागाने या संदर्भातील माहिती पोलिसांना दिली होती.



या कारवाईची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी दिली. मुस्तफा इक़्बालि शेख (वय २२, कोंढवा, आश्रमनगर, पुणे), विराट ऊर्फ विल्यम रवींद्र महेंदळे (वय २६, काकडे वस्ती, कोंढवा, पुणे), समर्थ बाबासाहेब वाडकर (वय १९, काकडेवस्ती, कोंढवा, पुणे) व समर्थ राजेंद्र दुधभोते (वय १८, काकडे वस्ती, कोंढवा, पुणे) या चौघांना अटक करण्यात आली. त्यांच्यालायाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर पळून गेलेला आकाश संजय पवार (रा. ब्रह्मतेळे, भिंगार, अहिल्यानगर) याला बुधवारी अटक करण्यात आली. आकाश पवार याच्याकडून तीन गावठी कट्टे आणि नऊ काडतुसे जप्त करण्यात आली, तर त्यापूर्वी अटक केलेल्या चौघांकडून गावठी कट्टा व जिवंत काडतुस, कोयता, चाकू, मोबाइल जप्त करण्यात आले. आंदेकर टोळीतील पाच जण भिंगारमधील बुघ्दानगर रस्त्यावर, मिरावली पहाडाच्या पायथ्याजवळ दरोडा घालण्याच्या तयारी थांबले असल्याची माहिती लष्कराच्या गुप्तचर विभागाने पोलिसांना कळवली. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुवर्मा यांच्या मार्गदर्शानुसार पोलीस निरीक्षक कबाडी यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अनंत सालगुडे, राजेंद्र वाघ, गणेश धोत्रे, सुनील पवार, विष्णू भागवत, शाहिद शेख, प्रकाश मांडगे, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड यांच्या पथकाने सापळा रचून, पाटलाग करून पकडले. त्यातील एकजण मोटरसायकलवर पळून गेला. त्याला नंतर अटक करण्यात आली. आरोपींविरुद्ध पुणे व अहिल्यानगरमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे आदी स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

नारीवंदन नको, महिलांना सन्मानाने वागवा

प्रा. प्रतिमा परदेशी यांची अपेक्षा

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : 'पुरुषसत्ताक, जातिव्यवस्था आणि वर्गव्यवस्था अशी तिहेरी बेडी महिलांना तोडायची आहे. पूर्वी जातीयवाद केला जात होता. आता जातिव्यवस्था झुंडबळीच्या माध्यमातून महिलांचे शोषण करत आहे. त्यामुळे नारीवंदन नको, महिलांना सन्मानाने वागवावे,' अशी अपेक्षा १२व्या रमाई महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी यांनी बुधवारी व्यक्त केली. 'मागासवर्गीय, आदिवासी योजनांच्या पैशांवर डल्ला मारून लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये दिले जात आहेत,' अशी टीका करून 'भाजपसोबत आहेत ते आमचे नाहीत, हे ठामपणे सांगण्याची वेळ आली आहे,' याकडे त्यांनी लक्ष वेधले.

होत्या. रमा आंबेडकर यांनी आपल्या मनोगतामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील रमाबाईंच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले.

जाहीर नोटीस

तमाना लोकांना या जाहीर नोटीसने कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली फ्लॅट मिळकत आमचे अशील अनिता कैलास भिकुले आणि कैलास गणपत भिकुले हे विद्यमान मालक मनोहर कारभारी मालुंजकर आणि प्रसाद मनोहर मालुंजकर यांच्याकडून खरेदी संदर्भात व्यवहार चालू आहेत. परंतु विद्यमान मालक यांच्याकडून खालील वर्णन केलेल्या फ्लॅट मिळकतीचे पहिल्या करारनाम्यामधील मूळ दस्त नसणे झालेले आहेत. त्याचा दस्त नं. १०१३ / २०१२, दि. २३/११/२०१२, हवेली नं. २१ येथे नोंदविला होता. तरी खालील परिशिष्ट मध्ये नमूद केलेल्या मिळकतीसाठी सदर मिळकत अथवा त्यापैकी कोणत्याही भागावर अन्य कोणत्याही व्यक्तींचा गहाण, दान, लीज, कूळ, भाडेपट्टा, वारसा, करार, खरेदी, वहिवाट, ईजमेंट दरखास्त अगर तत्सम प्रकारे काही हक्क, हितसंबंध, ताबा हिस्सा अगर वहिवाट असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांचे आत बरील दिलेल्या पत्त्यावर लेखी / तोंडी कळवून मुळ कागदे पांशोणी पुरावा दाखवून त्याबद्दल आमची खात्री पटवून द्यावी. अन्यथा सदर मिळकतीसाठी मनोहर कारभारी मालुंजकर आणि प्रसाद मनोहर मालुंजकर यांनी दिलेल्या खात्री व माहितीनुसार सदर मालकांचे सदर मिळकतीबाबतीतचे मालकी हक्क / टायटल हे निर्वध, बोजाखरीत व पणमसोय्य (विलपर अॅन्ड मार्केटबल) तसेच फ्लॅट निरकुंश (अॅन्डोल्व्ह) ताबा असल्याचे व्हाईल धरून सदर मिळकतीबाबत पुढील विक्रीचा व्यवहार हा आमचे अशील अनिता कैलास भिकुले आणि कैलास गणपत भिकुले हे पूर्ण करतील व मागून कोणाचीही कोणतेही तक्रार चालणार नाही याची नोंद घ्यावी.

चाळीस उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई

पुणे : पुणे विभागातील नगरपरिषद, नगरपंचायती आणि महानगरपालिका निवडणुकांमधील पुणे महानगरपालिकेच्या २२, पंढरपूर नगरपरिषदेच्या १५ तसेच अक्कलकोट नगरपरिषदेच्या ३ अशा एकूण ४० उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब न दिल्यामुळे त्यांच्यावर तीन वर्षांसाठी अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे.

तुक्की पुणे, पोस्ट तुक्की, तालुका हवेली मे. सह. दुय्यम निबंधक हवेली क्र. १ ते २८ यांच्या कार्यक्षेत्रातील तसेच पुणे महानगरपालिका यांचे हद्दीतील गंव मोजे धारपी. ता. हवेली. जि. पुणे येथील स.नं. १०९/६ या मिळकतीवरील विद्यमान संगम या गृहप्रकल्पातील बांधलेल्या 'विद्युत् संगम केदारनाथ वी विंग सहकारी गृहस्थाना संस्था मर्यादीत' मधील वी विंगमधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं. बी-३०२ यांसी क्षेत्र ४७.०२ चौ.मी. म्हणजेच १०६ चौ. फूट बिल्टअप + टेरस क्षेत्र ४.६४ चौ.मी. म्हणजेच ५० चौ. फूट क्षेत्र अशी ही फ्लॅट मिळकत. ठिकाण : पुणे अॅड. अजिंठय संजीव रणसिंग दिनांक : २७/०५/२०२६

PCS TECHNOLOGY LIMITED							
Registered office: Irani Market Compound, Om Mahavir Society, Buiding A, 1st Floor, Flat No. 1 & 2, Survey No. 1-A, Yerwada, Pune 411006. CIN: L74200MH1981PLC024279							
EXTRACTS OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED 31ST MARCH 2026.							
(Rs. in lakhs)							
S N	Particulars	Consolidated					
		Quarter ended		Financial Year Ended			
		31.03.2026 Audited	31.12.2025 Unaudited	31.03.2025 Audited	31.03.2026 Audited	31.03.2025 Audited	31.03.2026 Audited
1	Total Income from Operations	106.70	105.66	103.26	422.38	412.98	
2	Net Profit / (Loss) for the period before tax	60.21	59.69	52.23	229.08	188.03	
3	Net Profit / (Loss) for the period after tax	43.31	46.33	40.71	173.15	134.71	
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	41.85	45.68	37.39	169.72	132.64	
5	Equity Share Capital	2,095.07	2,095.07	2,095.07	2,095.07	2,095.07	
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	NA	NA	NA	2626.18	2456.47	
7	Basic & Diluted Earnings Per Share (of Rs.10/-each) (not annualised *) (before extraordinary items)	0.20	0.22	0.18	0.83	0.64	

The Financial details on Standalone basis are as under						
(Rs. in lakhs)						
S N	Particulars	Standalone				
		Quarter ended		Financial Year Ended		
		31.03.2026 Audited	31.12.2025 Unaudited	31.03.2025 Audited	31.03.2026 Audited	31.03.2025 Audited
1	Total Income from Operations	105.03	104.12	101.81	416.28	407.18
2	Profit before tax	58.74	58.27	50.96	223.54	182.93
3	Profit after tax	42.20	45.27	38.02	169.00	131.04

Notes:

- The above is an extract of the detailed format of Quarter Ended and Year Ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter Ended Financial Results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the listed entity (www.pcsstech.com).
- The above audited financial results after being reviewed by the Audit committee were approved by the Board of Directors in their meeting held on 27th May, 2026.
- Based on the Management approach as defined under Ind-AS 108, Operating segments, the Company operates in one business segment i.e. The related Facility Management Segment, as such it is the only reportable business segment.
- The Company adopted Indian Accounting Standards (Ind-AS) from April 1, 2017 and accordingly these financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the IND-AS 34 'Interim Financial Reporting' prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India.
- The Financials Results (Standalone and Consolidated) have been prepared in accordance with principles of Indian Accounting Standard (IndAS) as specified by ICAI & section 133 of The Companies Act 2013.
- The Company, in the past has invested funds in Bonds. The Market value/Resale value of some of the bonds on Mark-to-Market basis have varied in earlier quarters/year. Accordingly the resultant gain/(loss) arrived on Mark-to-Market basis amounts to Rs. Nil for the current quarter & Rs. 5.64 Lakhs for the financial year ended 31st March 2025 being reversal of impairment loss has been accounted and classified under 'Impairment Loss / (Gain) on financial Instruments and Exceptional Items' in accordance with IndAS 109.
- The Statutory Auditors of the Company have expressed an unmodified opinion on Financial Statements.
- Figures of the previous periods have been regrouped/ rearranged wherever necessary to make them comparable with current period's classification.

For PCS Technology Limited
Sd/-
A.K. Patni
(Vice Chairman)
DIN - 00014194
Place: Mumbai
Date: 27th May 2026

पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि., पुणे
(मल्टीस्टेट बँक)
मुख्य कार्यालय: पहिला मजला, प्लॉट नं. ४७७ व ४७८, मार्केटयार्ड, गुलटेकडी, पुणे ४११०३७.
फोन: ७०६६०५१९९९/७०६६०५१९९९

जाहीर फेर-लिलावाने विक्रीची नोटीस
"जशी आहे तशी, जेथे आहे तेथे" या तत्वावर मिळकतीची विक्री

ज्या अर्थी मी खाली सही करणार अधिकृत अधिकारी, पुणे पीपल्स को-ऑप. बँक लि., पुणे यांनी सिक््युरिटीयेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनन्शियल अँसेट्स् अँड एन्कोर्समेंट ऑफ सिक््युरिटी इंस्ट्रुमेंट अँड २००२ (२००२ चा कायदा ५४ दि. १७.१२.२००२) च्या कलम १३(१२) व सिक््युरिटी इंस्ट्रुमेंट (एन्कोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारात सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये कर्जदार, जामीनदार व गहाणदार यांना मागणी नोटीस पाठवून संपूर्ण कर्ज रक्कम भरण्याची मागणी केली होती. आणि ज्या अर्थी मे. मुख्य न्यायदंडाधिकारी, पुणे यांच्याकडे पुणे पीपल्स को-ऑप. बँक लि., पुणे यांनी सदर कायद्याच्या कलम १४ अन्वये दाखल केलेल्या फौजदारी क्रिकोळ अर्ज क्र. ६०९९/२०२५, दि. ०९.०१.२०२६ च्या अर्जावर आदेश देवून मे. कोर्ट कमिशनर पुणे यांनी कर्जदार यांच्या सदर तारण मिळकतीचा ताबा घेऊन ते पुणे पीपल्स को ऑप. बँकेचे अधिकृत अधिकारी यांचेकडे सुपूर्त करण्यास सांगितले. त्यानुसार मे. कोर्ट कमिशनर पुणे यांनी सदर मिळकतीचा प्रत्यक्ष ताबा कायदेशीर मार्गाने दि. २३.०१.२०२६ रोजी घेतला आहे. आणि ज्या अर्थी अधिकृत अधिकारी अजय रघुपुत यांनी सदर सरफेसी कायदा २००२ मधील तरतुदीनुसार मे. कोर्ट कमिशनर पुणे यांचेकडून सदर मिळकतीचा दिनांक २३.०१.२०२६ रोजी प्रत्यक्ष ताबा चिकारलेला आहे.

कर्जदार/गहाणखतदार आणि जामिनदार यांची नावे

- मेसर्स एस ए एंटरप्रायझेस नोंदणीकृत भागीदारी फर्म त्यांचे भागीदार श्री. आसिफ अल्लाउद्दीन मुल्ला आणि श्री. ऋषिकेश अविनाश दरेकर (कर्जदार आणि गहाणखतदार) नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता : गट क्र. २५९, नॅशनल वे ब्रिज समोर, ज्योतिबा नगर, तळवडे, निगडी, पुणे ४११०६२.
- श्री सूरज दिलावर मुल्ला (जामीनदार) राहणार : ४६८, पंचगंगा हाउसिंग सोसायटी, एकता चौकाजवळ, रुपी नगर, तळवडे, पुणे ४११०६२.
- श्री. कुतुबुद्दीन आब् होबळे (जामीनदार) राहणार : घर क्र. १०३१, विजयानंद हाउसिंग सोसायटी, रुपी नगर, तळवडे, निगडी, पुणे ४११०६२.
- राहणार : मु. पोस्ट निमसोड, तालुका खटाव, जि. सातारा ४१५५३८.
- श्री. आसिफ अल्लाउद्दीन मुल्ला (गहाणखतदार व जामीनदार) राहणार : ४६८, पंचगंगा हाउसिंग सोसायटी, एकता चौकाजवळ, रुपी नगर, तळवडे, पुणे ४११०६२.
- श्री. ऋषिकेश अविनाश दरेकर (गहाणखतदार व जामीनदार) राहणार : १५८/०२, अहिल्यादेवी होळकर चौकाजवळ, जेजुरी, ता. पुंढर, जि. पुणे ४१२३०३.

गहाण मिळकतीचा तपशील

उप निबंधक पुंढर यांच्या कार्यक्षेत्रातील जेजुरी, ता. पुंढर, जि. पुणे येथील जुना गट नं. ६२५, नवा गट नं. २५५ क्षेत्र ५.३७ आर पैकी क्षेत्र ० हेक्टर ५४ आर अधिक त्यावरील इमारत. (दुकान नं. १ ते ५ आणि खोली नं. १ ते ११) क्षेत्र ४८.५४ चौ. मी. ज्यांसी चतु:सिमा पुढीलप्रमाणे :- पूर्वस : १० फूट पालखी रोड, दक्षिणस : पुणे-पंढरपूर रोड, पश्चिमस : गट नं. ६२५, जगताप, विरकर, झगडे, उत्तरस : १० फूट पालखी रोड. तसेच वहिवाटीचा हक्क, संलग्न सोयी सुविधा आणि यांच्या वापरण्याच्या हक्कासह. पैसे देऊन खरेदी केलेला माल आणि व्यापारी सेणे.

येणे बाकी : दि. ३१.०५.२०२५ रोजी पर्यंत रक्कम + अधिक पुढील व्याज, खर्च इ.
कर्ज खात नं. १०२०२६०२०००३८ - रु. १,०२,२३,४८७.४१ + अधिक पुढील व्याज, खर्च इ.

राखीव मूल्य	पाहणीची तारीख	लिलाव दिनांक व वेळ
रु. १,४०,००,०००/-	बुधवार दि. १७.०६.२०२६ सकाळी ११.०० ते दुपारी ०४.०० वा	शुक्रवार, दि. १९.०६.२०२६, दुपारी १.०० वा.

नियम व अटी:

- लिलावात भाग घेणाराने लिलावपूर्वी परत मिळणारे डिपॉझिट रु. १,००,०००/- (रु. एक लाख फक्त) तसेच परत न मिळणारी लिलाव प्रोसेसिंग चार्जेस रु.१०००/- बँकेच्या मुख्य कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. २) लिलाव बँकेच्या पेरुमेट शाखा, ११४९, सदाशिव पेठ, पेरुमेट पोलीस चौकी जवळ, पुणे ३०. ३) लिलाव मंजूर करणे, स्थगित करणे अथवा कोणतेही कारण न देता रद्द करणे इ. चे सर्व अधिकार अधिकृत अधिकारी यांचेकडे राखीव आहेत. ४) लिलाव मालमतेबाबत व लिलावाच्या अटी आणि शर्तीसाठी बँकेच्या पेरुमेट शाखेशी संपर्क करावा. (अजय राजपूत, ७७२२०५८३२२) ५) लिलावधारकांनी फोटो ओळख पुरावा, जसे, आधार कार्ड/पॅन कार्ड साक्षात्कृत करून लिलावाचे वेळी सादर करावेत. टीप: बँकेच्या माहितीनुसार सदर मालमतेवर अन्य बोजा नाही. मिळकत कर, एमएसईबी इ.बाबतची खातरजमा खरेदी घेऊ इच्छिणाऱ्या करावयाची आहे.

अजय राजपूत
अधिकृत अधिकारी व उप सार्वव्यवस्थापक
पुणे पीपल्स को ऑप.बँक लि., पुणे
मोबाईल नं. ७७२२०५८३२२

दिनांक : २८.०५.२०२६
स्थळ : पुणे
(मजकूरत संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा)

MITCON
Solutions for Sustainable Tomorrow

MITCON Consultancy & Engineering Services Limited
Registered Office: First Floor, Kubera Chambers, Shivajinagar, Pune - 411 005, Maharashtra, India
Phone: +91-20-2553 4322, 2553 3309 Email: cs@mitconindia.com Website: www.mitconindia.com
CIN: L74140PN1982PLC026933

Sr. No.	Particulars	Standalone				Consolidated					
		Quarter ended March 31, 2026	Quarter ended December 31, 2025	Quarter ended March 31, 2025	Year ended March 31, 2026	Year ended March 31, 2025	Quarter ended March 31, 2026	Quarter ended December 31, 2025	Quarter ended March 31, 2025	Year ended March 31, 2026	Year ended March 31, 2025
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total income from operations	2,208.14	1,282.32	1,747.80	6,539.33	5,612.90	4,599.48	2,699.91	3,871.73	12,767.37	11,526.14
2	Net Profit / (Loss) for the period before tax, exceptional and / or extraordinary item	275.12	118.00	199.52	713.38	814.05	762.00	220.67	293.63	1,257.90	909.75
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and / or extraordinary item & share of Associate)	275.12	118.00	199.52	713.38	814.05	764.44	205.77	268.11	1,258.81	798.39
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and / or extraordinary item and share of Associate)	215.21	85.41	130.10	528.36	533.64	564.43	159.66	170.74	941.49	654.06
5	Total comprehensive income for the period (comprising profit / (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	220.76	93.17	123.47	541.41	524.81	575.70	171.93	135.86	974.07	446.72
6	Equity Share Capital	1,741.84	1,741.84	1,449.88	1,741.84	1,449.88	1,741.84	1,741.84	1,449.88	1,741.84	1,449.88
7	Total Reserves including non-controlling interest (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	14,151.68	13,925.38	11,621.01	14,151.68	11,621.01	15,549.93	14,968.46	12,586.37	15,549.93	12,586.37
8	Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs.10/- each) Basic : Diluted :	1.24 : 1.22	0.49 : 0.48	0.92 : 0.80	3.03 : 3.00	3.77 : 3.26	3.24 : 3.21	0.92 : 0.90	1.21 : 1.04	5.41 : 5.35	4.63 : 4.00
9	Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs.10/- each) Basic : Diluted :	1.24 : 1.22	0.49 : 0.48	0.92 : 0.80	3.03 : 3.00	3.77 : 3.26	3.24 : 3.21	0.92 : 0.90	1.21 : 1.04	5.41 : 5.35	4.63 : 4.00

Notes : The above is an extract of the detailed format of Quarterly and Financial year Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results for the quarter and year ended March 31, 2026 are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com) and Company's website (www.mitconindia.com)

पुणे महानगरपालिका आयुक्त तसेच सोलापूर जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्तांकडे दाखल केलेल्या प्रस्तावानुसार संबंधितांना ५ आणि २५ मे रोजी सुनावणीसाठी बोलविण्यात आले होते.

Place: Pune
Date: May 27, 2026

Scan this QR Code for full format of Financial Results

For MITCON Consultancy & Engineering Services Limited
On behalf of Board of Directors
Sd/-
Ankita Agarwal
Company Secretary and Compliance Officer